



May 16, 2025

The Manager  
BSE Limited  
Corporate Relationship Department  
P. J. Towers, Dalal Street,  
Mumbai – 400 001.

The Manager  
The National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza,  
Bandra - Kurla Complex, Bandra (E),  
Mumbai – 400 051.

BSE Scrip Code No. 524280

NSE Symbol : KOPRAN

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper publication**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, we are enclosing herewith the newspaper advertisement of the Audited Consolidated Financial Results of the Company for the Fourth Quarter & Year ended March 31, 2025 published on May 16, 2025 in 'Business Standard' (English Newspaper) and 'Tarun Bharat' (Marathi Newspaper).

This is for your information and records.

Regards,

For Kopran Limited

Sunil Sodhani  
Company Secretary & Compliance Officer  
Membership No. FCS 3897

Encl: as above



**MAX FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN: L24223PB1988PLC008031  
**Registered Office:** Bhai Mohan Singh Nagar, Village Railmajra, Tehsil Balachaur, District Nawanshahr, Punjab – 144 533  
Tel: 01881-462000, 462001 Fax: 01881- 273607  
**Corporate Office:** L20M(21), Max Towers, Plot No. – C-001/A/1, Sector – 16B, Noida – 201 301  
Tel: +91-120-4696000  
Website: www.maxfinancialservices.com  
E-mail: investorhelpline@maxindia.com

**PUBLIC NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE**  
In Compliance with the provisions of Schedule II & III of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer, and Refund) Rules, 2016, and subsequent amendments made thereto, notice is hereby given that the following share certificate has been reported lost/misplaced/stolen and the Company has received request for issuance of duplicate share certificate. The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the below-mentioned share certificate and any person(s) who have any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company within 15 days of the publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will not be responsible for any loss and will proceed to issue duplicate share certificate/entitlement letter:  

Folio No.	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares	Name of shareholder
0224566	7742	1779206 – 1781205	2000	Alka Yadav jointly with Urmil Yadav

For Max Financial Services Limited  
Place: Noida  
Date: May 15, 2025

Sd/-  
Piyush Soni  
Company Secretary & Compliance Officer

PALASH SECURITIES LIMITED						
Registered Office : P.O. Hargaan, District Sitapur, Uttar Pradesh - 261 121 Phone (05862) 256220, Fax (05862) 256225, CIN : L15122UP2015PLC069675 Web-site : www.birla-sugar.com, E-mail : palashsecuties@birlasugar.org						
EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2025 ( ₹ in lakhs)						
Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated	
		Quarter ended 31.03.2025 (Audited)	Year ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Year ended 31.03.2024 (Audited)
1	Total Income from operations	90.26	604.38	4.27	1,378.58	4,883.01
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	87.32	603.48	5.61	(962.54)	(1,750.29)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	87.32	603.48	5.61	(962.54)	(1,750.29)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	86.94	471.79	4.38	(874.13)	(1,765.19)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	82.32	503.07	(24.78)	(408.65)	8,517.46
6	Equity Share Capital	1,000.31	1,000.31	1,000.31	1,000.31	1,000.31
7	Other Equity (excluding revaluation reserve) and Non-Controlling Interest					
8	Earning per share (of ₹10/- each) (in ₹) : Basic & Diluted	0.88 *	4.72	0.04 *	(7.51) *	(12.66)
					(3.29) *	

\* Not annualised.  
Notes:  
The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website "www.birla-sugar.com".  


For and on behalf of Board of Directors  
PALASH SECURITIES LIMITED  
Chand Bihari Patodia  
Managing Director  
DIN - 01389238

Place : Kolkata  
Date: 15th May, 2025

**Kopran**

CIN : L24230MH1958LC011078  
Parijat House, 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018.  
Website: www.kopran.com, Email Id: investors@kopran.com, Tel. No.: 022-43661111

**EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025**  
(Rs. In Lakhs)


PARTICULARS	CONSOLIDATED			
	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Year ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2024 (Audited)
Total Income from operation (net)	17,236.31	62,960.44	18,608.12	61,459.18
Profit for the period from ordinary activities before tax	1,371.17	5,194.86	2,517.70	6,754.47
Net Profit for the period from ordinary activities after tax	967.73	3,855.19	1,862.01	5,095.62
Total Comprehensive Income for the period after tax	868.01	3,775.70	1,867.90	5,116.23
Equity Share Capital (Face Value of Rs 10/- per share)	4,828.56	4,828.56	4,821.06	4,821.06
Reserve (excluding Revaluation Reserve as per balance sheet)		47,006.23		44,303.44
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
Basic:	2.01	7.99	3.86	10.57
Diluted:	2.01	7.99	3.85	10.55

(1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.nseindia.com and www.bseindia.com), and on the Company's website, www.kopran.com.  
(2) The Statement of standalone and consolidated financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, Companies (Indian Accounting standards) (Amendment) Rules, 2016 and other accounting principles generally accepted in India. There is no minority interest.  
(3) The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 15, 2025 and have been reviewed by the Statutory Auditors of the Company.  
(4) The Board has recommended a dividend at 30% i.e. Rs. 3.00 per equity share of face value of Rs.10/- each for the financial year ended March 31, 2025, subject to approval of shareholders at the ensuing, Annual General Meeting.



FOR KOPRAN LIMITED  
Surendra Somani  
Executive Vice Chairman  
DIN: 00600860

Place : Mumbai  
Dated : May 15, 2025

**ITC Limited**

CIN : L16005WB1910PLC001985  
**Registered Office:** Virginia House, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071  
Tel: +91 33 2288 9371 • Fax: +91 33 2288 2358 • E-mail: isc@itc.in  
Website: www.itcportal.com

**Transfer of Dividend and Ordinary Shares of the Company to the Investor Education and Protection Fund**  
Members are hereby informed that unclaimed dividend for the financial year 2017-18 and the Ordinary Shares of the Company in respect of which dividend entitlements have remained unclaimed for seven consecutive years from the said financial year will be due for transfer to the Investor Education and Protection Fund of the Central Government (IEPF) on 27th August, 2025, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The relevant details of such unclaimed dividend and the shares are available on the Company's corporate website at [http://info-dividend-shares.itcportal.com/popup\\_new.aspx](http://info-dividend-shares.itcportal.com/popup_new.aspx) and <http://info-dividend-shares.itcportal.com/popupiepf.aspx>, respectively. Individual letters in this regard have been sent to the concerned Members at their address registered with the Company / the Depository Participants.  
Members are advised to lodge their claims in respect of the above by writing to the **Investor Service Centre (ISC), ITC Limited, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071** latest by **26th August, 2025** or sending e-mail at [isc@itc.in](mailto:isc@itc.in). If no claim is received by ISC by that date, the Company, in accordance with the aforesaid provisions of law, shall transfer such dividend and shares to the IEPF.  
Clarification on this matter, if required, may be sought from the ISC at telephone nos. **1800-345-8152 (toll free)** or **033-2288 6426 / 0034** or at the aforesaid e-mail ID.  

ITC Limited  
R. K. Singhi  
Executive Vice President &  
Company Secretary  
Dated: 15<sup>th</sup> May, 2025

## ZF Commercial Vehicle Control Systems India Limited

CIN: L34103TN2004PLC054667, Registered Office : Plot No.3 (SP), III Main Road, Ambattur Industrial Estate, Chennai 600058. Telephone No.91 44 42242000, Fax No.91 44 42242009; email: [cvcs.info.india@zf.com](mailto:cvcs.info.india@zf.com); website: [www.zf.com](http://www.zf.com)

### STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2025

(Rupees in lakhs except EPS)

Particulars	STANDALONE					CONSOLIDATED				
	Quarter ended		Year ended			Quarter ended		Year ended		
	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)		31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	
Revenue from operations	100,318.69	95,588.98	95,552.18	380,408.92	378,370.85	101,187.70	96,241.43	95,864.16	383,096.25	381,564.74
Other Income	2,740.57	1,717.57	1,998.93	10,974.90	9,577.37	2,711.76	1,651.75	1,989.41	10,819.72	9,481.61
Total Income	103,059.26	97,306.55	97,551.11	391,383.82	387,948.22	103,899.46	97,893.18	97,853.57	393,915.97	391,046.35
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	16,896.58	15,981.82	13,723.55	60,679.64	54,441.76	16,882.71	16,051.90	13,618.13	60,931.83	54,643.06
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	16,896.58	15,981.82	13,723.55	60,679.64	54,441.76	16,882.71	16,051.90	13,618.13	60,931.83	54,643.06
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	12,519.26	12,490.83	10,107.26	45,865.82	40,477.94	12,671.63	12,546.07	10,019.76	46,073.00	40,644.65
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12,307.50	12,588.50	9,943.49	45,439.60	40,419.31	12,459.87	12,643.74	9,855.99	45,646.78	40,586.02
Equity Share Capital	948.38	948.38	948.38	948.38	948.38	948.38	948.38	948.38	948.38	948.38
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				320,131.93	277,916.82				320,505.66	278,083.37
Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) - Basic	66.00	65.85	53.29	241.81	213.41	66.81	66.15	52.83	242.90	214.28
Diluted	66.00	65.85	53.29	241.81	213.41	66.81	66.15	52.83	242.90	214.28

- Notes :  
1 The above standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31 March 2025 were reviewed by the Audit Committee and upon its recommendation, were approved by the Board of Directors at its meeting held on 15 May 2025. The above results for the year ended 31 March 2025 have been subjected to an audit by the statutory auditor of the Company. The report of the statutory auditors is unqualified.  
2 The standalone and consolidated financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 and SEBI Circular dated 5 July 2016.  
3 The consolidated financial results include the financial results of ZF Commercial Vehicle Control Systems India Limited ("holding company") and the financial results of its subsidiary ZF CV Control Systems Manufacturing India Private Limited (together called as "the Group").  
4 Revenue from operations include the following:
- |                              | STANDALONE           |                        |                      |                      |            | CONSOLIDATED         |                        |                      |                      |            |
|------------------------------|----------------------|------------------------|----------------------|----------------------|------------|----------------------|------------------------|----------------------|----------------------|------------|
|                              | Quarter ended        |                        | Year ended           |                      |            | Quarter ended        |                        | Year ended           |                      |            |
|                              | 31.03.2025 (Audited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.03.2024 (Audited) | 31.03.2025 (Audited) |            | 31.03.2025 (Audited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.03.2024 (Audited) | 31.03.2025 (Audited) |            |
| Sales of Products            | 87,845.42            | 82,542.76              | 84,969.41            | 331,280.89           | 337,333.18 | 88,738.84            | 83,199.37              | 85,405.35            | 334,030.70           | 340,662.23 |
| Sale / rendering of services | 11,301.79            | 12,399.61              | 9,904.34             | 45,407.19            | 37,915.60  | 12,272.91            | 11,396.33              | 9,780.38             | 45,338.65            | 37,780.44  |
| Other operating revenue      | 1,171.48             | 646.61                 | 678.43               | 3,720.84             | 3,122.07   | 175.95               | 1,645.73               | 678.43               | 3,726.90             | 3,122.07   |
| Total                        | 100,318.69           | 95,588.98              | 95,552.18            | 380,408.92           | 378,370.85 | 101,187.70           | 96,241.43              | 95,864.16            | 383,096.25           | 381,564.74 |
- 5 The Company operates in one segment, namely automotive components and allied services.  
6 The figures of the quarter ended 31 March 2025 and 31 March 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures upto the third quarter of the respective financial year which was subjected to a limited review.  
7 Events after reporting period: The Board has recommended a final dividend of 380% (INR 19 per share of the face value of INR 5 each) for the year 2024-25 subject to the approval of the Shareholders in Annual General Meeting.  
8 The figures for the previous period / year, have been regrouped wherever necessary to conform to the current period's / year's classification.



Chennai  
May 15, 2025

For and on behalf of the Board of Directors  
**Akash Passey**  
Chairman



**GARWARE**  
TECHNICAL FIBRES

## GARWARE TECHNICAL FIBRES LIMITED

### EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2025

(₹ in Lakhs)

Sr No	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Total income from operations (net)	38,350.95	36,123.16	38,305.66	1,52,545.90	1,32,262.33	44,150.85	35,959.55	39,480.56	1,57,817.94	1,36,880.07
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	7,345.75	5,524.41	9,118.31	28,562.73	25,767.18	9,678.48	6,193.07	9,147.53	30,845.71	27,171.41
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	7,345.75	5,524.41	9,118.31	28,562.73	25,767.18	9,678.48	6,193.07	9,147.53	30,845.71	27,171.41
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	5,131.02	4,239.20	6,970.42	21,407.49	19,894.11	7,105.73	4,778.67	7,016.35	23,154.09	21,027.63
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	3,907.08	5,308.99	7,196.63	24,248.71	21,248.08	5,884.22	5,848.46	7,242.56	25,995.31	22,381.60
6	Equity Share Capital (Face Value is ₹ 10/- per share)	9,926.58	1,985.32	2,037.82	9,926.58	2,037.82	9,926.58	1,985.32	2,037.82	9,926.58	2,037.82
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	1,12,094.80	1,21,118.21	-	-	-	1,14,230.18	1,21,348.40
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)										
(a) Basic :		5.17	4.27	6.99	21.56	19.94	7.16	4.81	7.02	23.32	21.07
(b) Diluted :		5.17	4.27	6.99	21.56	19.94	7.16	4.81	7.02	23.32	21.07

- Notes:  
1 The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended on 31<sup>st</sup> March, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended on 31<sup>st</sup> March, 2025 is available on the Company's website at [www.garwarefibres.com](http://www.garwarefibres.com) and also on the Stock Exchanges websites, i.e., on BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on The National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.  
2 The Audited Standalone Financial Results of Garware Technical Fibres Limited ("the Company") as well as Consolidated Financial Results of the Company and its Subsidiaries and its Associates for the Year ended 31<sup>st</sup> March, 2025 ("the Financial Statements"), were reviewed by the Audit Committee and have been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, 15<sup>th</sup> May, 2025. The Statutory Auditors of the Company has expressed an unmodified opinion on the Financial Statements.  
3 The Board of Directors has recommended a Dividend of ₹ 1.50/- per share (15%) of ₹ 10/- each for approval by the Members of the Company at ensuing Annual General Meeting. In terms of the Ind AS - 10 'Events after reporting date' as notified by the Ministry of Corporate Affairs through amendments to Companies (Accounting Standards) Amendment Rules, 2016, dated 30<sup>th</sup> March 2016, the Company has not accounted for proposed dividend as liability as at 31<sup>st</sup> March, 2025.
- 
- For Garware Technical Fibres Limited  
Sd/-  
V. R. GARWARE  
Chairman & Managing Director  
DIN: 00092201

Place : Pune  
Date : 15<sup>th</sup> May, 2025

Regd. Off.: Plot No. 11, Block D-1, M.I.D.C., Chinchwad, Pune - 411 019.  
CIN: L25209MH1976PLC018939; Telephone No.: (+91-20) 27990000; E-mail: [secretarial@garwarefibres.com](mailto:secretarial@garwarefibres.com); Website: [www.garwarefibres.com](http://www.garwarefibres.com)

## Shankara Building Products Ltd.

CIN: L26922KA1995PLC018990

**Registered Office:** G2, Farah Winsford, 133 Infantry Road, Bengaluru-560001  
**Corporate Office:** No. 21/1 & 35-A-1, Hosur Main Road, Electronic City Post, Veerasandra, Bengaluru-560100  
**Phone:** +91 80-40117777, +91 80-27836955; **Fax:** +91 80-41119317  
**Website:** [www.shankarabuildpro.com](http://www.shankarabuildpro.com);  
**Email:** [compliance@shankarabuildpro.com](mailto:compliance@shankarabuildpro.com)

### NOTICE

**Transfer of Equity Shares to Investors Education and Protection Fund ("IEPF")**  
This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund), Rules, 2016 ("Rules"), each as amended. The Act and Rules, inter alia, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of share(s), both held in physical form as well as in electronic form, in respect of which dividend(s) has not been paid or claimed by the shareholder(s) for seven consecutive years or more, to IEPF Authority for financial year 2016-17.

In compliance with the Rules, the Company has sent individual communication in physical mode to the concerned Shareholders at their registered postal address, for them to claim such dividend(s). This communication is addressed to those shareholders, whose dividend(s) remain unclaimed and whose share(s) are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules. The Shareholders are advised to claim such dividend(s).

The Company has made available, the complete details of the concerned Shareholders whose shares are liable for transfer to IEPF on the website at [www.shankarabuildpro.com](http://www.shankarabuildpro.com).

**Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by the shareholders, those equity share(s) in respect of which dividends remain unclaimed for 7 consecutive years, shall be transferred to IEPF, without any further notice to the shareholders in the following manner:**

**In case Equity shares are held:**

- In physical form** - New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.
- In demat form** - The Company shall transfer the shares by way of corporate action through the Depositories to the demat account of IEPF Authority established by Central Government.

The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online after obtaining Entitlement letter from the Company.

For any further



## थोडक्यात

### ‘साहित्य अकादमी’तर्फे मराठी काव्यवाचनाचा कार्यक्रम

**मुंबई** : ‘साहित्य अकादमी’ आयोजित साहित्य मंचअंतर्गत मराठी काव्यवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार, दि. १६ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजता दादरच्या साहित्य अकादमी सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, यावेळी राजेंद्र भिमसिंग राठोड, विनायक हांबे पवार, सुलभा कोरे, शिवानी गोखले आदी मान्यवर आपल्या कवितांचे वाचन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कवितांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन साहित्य अकादमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

### साहित्य संघात उलगडणार अभिजात मराठीचे विचारविश्

**मुंबई** : ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावर मुंबई मराठी साहित्य संघातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूरचे विश्वस्त श्याम जोशी ‘मराठी भाषा : अभिजातता आणि वस्तुस्थिती’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. शनिवार, दि. १७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता गिरगावच्या ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या डॉ.

बाळ भालेराव सभागृह येथे हा कार्यक्रम आवाहन ‘मुंबई मराठी साहित्य संघा’तर्फे करण्यात आले आहे. हे व्याख्यान निःशुल्क असून नाव नोंदणीसाठी ७३०४३६९३९६ या क्रमांकावर वर संपर्क साधावा, असे आवाहन ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी केले.

## ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे ‘नेतृत्व विकास अभ्यास वर्ग’ संपन्न

**मुंबई, दि. १५** : प्रतिनिधी

देशाच्या सर्वंकष विकासासाठी क्षमता विकास आणि प्रशिक्षण ही उद्दिष्टे समोर ठेऊन ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे दि. १३ व दि. १४ मे रोजी ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’चे विश्वस्त, पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्त्यांसाठी दोन ‘नेतृत्व विकास अभ्यास’ वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर संस्थेच्या संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, नागरा, नंदुरबार इत्यादी जिल्ह्यांत कार्य करणाऱ्या ४८ पुरुष व महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनपर सत्रांच्या माध्यमातून समाजभान विकसित करणारी सत्रे संपन्न झाली.

दि. १३ व दि. १४ मे रोजी आयोजित ‘नेतृत्व विकास अभ्यास वर्ग’ाच्या माध्यमातून नेतृत्व साधना, संवाद कौशल्य, ‘वाचनातून समाजभान’ या



विषयांवर प्रशिक्षणात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रारंभी दीपक करंदीकर यांनी वेळेच्या नियोजनाचे महत्त्व, संघ बांधणी व सांघिक कार्य या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर अंशुमन लाठ यांनी सामाजिक कार्यांतील नावीन्य, कल्पकता, व्यावसायिकतेची गरज आदी विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, ‘‘निमशहरी व ग्रामीण सेवाकार्य करताना लोकांची नेमकी समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. आज परिस्थिती अशी आहे की, काम करण्याची इच्छा असलेल्यांना रोजगार मिळू शकतो. परंतु, युवकांमध्ये

व्यसनाधीनता, ग्रामीण तरुणांचे लग्न न होणे व कुटुंबसंस्थेवरील आघात या समस्या आहेत. बदलणाऱ्या काळाशी आपणही जुळवून घेतले पाहिजे. सामाजिक कामातही तत्परता, समन्वय व निपुणता आवश्यक आहे.’’

कार्यशाळेबद्दल आपले अनुभव सांगताना ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’चे सचिव प्रसन्न पाटील म्हणाले की, ‘‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या रम्य वातावरणात अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन लाभले. या दोन दिवसांमध्ये जे कार्यक्रम झाले, ते अत्यंत प्रेरणादायी होते,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

**मुंबई दि. १५** : प्रतिनिधी

भारताचे नवनिर्मुक्त सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या सन्मानार्थ ‘महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल’तर्फे ‘राज्यस्तरीय वकील परिषदे’चे आयोजन करण्यात येत आहे. हा परिषदेत भाग घ्यावे ५२वे सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले न्या. भूषण गवई यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या



सर्वोच्च पदावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विराजमान झाले असून, त्यांच्या शपथविधीनंतर प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ही परिषद रविवार, १८ मे रोजी योनी सभागृह, स्वामी नारायण मंदिर, दादर स्थानकाजवळ, दादर पूर्व,


मुंबई येथे सकाळी ११ वाजल्यापासून आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित राहणाऱ्यांमध्ये सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयातील मान्यवर न्यायमूर्ती, ‘बार काउन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष व सदस्य, तसेच विविध मान्यवरांचे आगमन अपेक्षित आहे. या ऐतिहासिक प्रसंगी सर्व वकील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या

सन्मानास शोभा वाढवावी, असे आवाहन अॅड. विठ्ठल कोठे-देशमुख, अध्यक्ष, ‘बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा’ यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर भोजन व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीकरिता कार्यक्रमाचे साहाय्यक समितीतील अॅड. प्राणिल गाढवे ९७७३८४९८९४ यांच्याशी संपर्क करावा.

## मोबाईल ॲपच्या मदतीने डेंग्यूविषयक जनजागृती सार्वजनिक आरोग्य विभागाचा पुढाकार

**मुंबई, दि. १५** : प्रतिनिधी
डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यांचे उच्चाटन करण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कीटकनाशक विभागामार्फत कार्यवाही करण्यात येते. शुक्रवार, दि. १६ मे रोजी असलेल्या ‘राष्ट्रीय डेंग्यू दिना’निमित्ताने ‘तपासा, स्वच्छ करा, झाकून ठेवा- डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा,’ हे घोषवाक्य ठरवले आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाने तंत्रज्ञानावर आधारित पुढाकार घेतानाच ‘भाग मच्छर भाग’ आणि ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या मोबाईल ॲपचा

पर्याय नागरिकांना दिला आहे. हिवताप (मलेरिया), डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी लघुपटॲंच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या वापरासाठी मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करून नागरिकांना सहभागी करण्यात येणार आहे.



### मुंबईकर नागरिकांना पालिकेकडून आवाहन

- तापाची लक्षणे दिसल्यास उपचार घ्या, परिसर स्वच्छ ठेवा
- टिन, टायर, नारळाच्या कववंट्यांमध्ये साचणारे पाणी टाळा
- आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’ पाळा. पाण्याची भांडी रिकामी करा व स्वच्छ करा
- फुलदाण्या, कुंड्यांतील पाणी बदलत राहा
- डास प्रतिबंधक फवारणी केलेल्या मच्छरदाणीचा उपयोग करा

‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हा ॲप नागरिकांना डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे कोणती आणि ती कशी ओळखावी याबाबत माहिती पुरवते. या ॲपद्वारे आपण आपल्या परिसरात मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधून नष्ट करू शकता. सर्व नागरिकांना हे ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच ‘भाग मच्छर भाग’ या मोहिमेत मलेरिया, डेंग्यू आणि

चिकनगुनिया आजारालाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी लघुपटच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मराठी, हिंदी, चित्रपट सुधीलत अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती यांचा सहभाग घेण्यात येत असून डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा सेलिब्रिटी यांच्यामार्फत व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्यात येत आहे.

## मुंबई

# देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कमिशनवाल्या गिधाडांच्या धिरट्या!

मंत्री अॅड. आशिष शेलार : आदित्य ठाकरे म्होरके असल्याचा आरोप



**मुंबई, दि. १५** : प्रतिनिधी

‘‘देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कमिशनवाल्या गिधाडांच्या धिरट्या सुरू आहेत,’’ असा हल्लाबोल मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंसह उबाठा गटावर केला आहे. तसेच, त्यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे.

मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, ‘‘देवनार डम्पिंग ग्राऊंड साफ करण्यासाठी २ हजार, ३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आणि कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरून या देवनार क्षेपणभूमीवर

### ४ हजार, ५०० कोटींचा हिशेब कोण देणार ?



सांगून न्यायालयाने झोडपून काढेपर्यंत सत्ताधारी म्हणून उभाताने काहीच केले नाही. ४ हजार, ५०० कोटीचे कंत्राट दिले, त्याचा हिशोब कोण देणार ? आता हेच पालिका कचरा उचलण्याची निविदा काढली, तरी ओरडणार,’’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

धिरट्या घालू लागले आहेत. हेच कावळे, गिधाडे आणि बगळे याच कचऱ्यावरचे कट-कमिशन खाऊन गेल्या २५ वर्षांत गलेलड्ड झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन आरोप करताना आज त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘२००८ साली आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेत सत्ता असताना देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्याची किंमत ४ हजार,

५०० कोटी होती. आतापर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. आम्ही त्यावेळी या कंत्राटाला विरोध केला होता. या कंत्राटामध्ये अनेक उणिवा आहेत, हे आम्ही दाखवले होते. हा निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी मुंबईकरांसमोर उघड केली होती. पण, आमच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन सत्ताधऱ्यांनी ४ हजार, ५०० कोटी रुपयांची देवनार डम्पिंग ग्राऊंडची निविदा मंजूर केली. कट-कमिशन खाल्ले आणि पुढे काहीच झाले नाही,’’ असे ते म्हणाले.

### ‘नायर दंत महाविद्यालया’त पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढ

**मुंबई, दि. १५** : प्रतिनिधी

‘नायर दंत महाविद्यालया’त यंदा अनेक विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. मुंबई महानगरपालिका संचालित नायर दंत रुग्णालय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयात नेंदिन वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, अधिकाधिक दर्जेदार सेवा देणे, आगामी काळात शक्य होणार आहे. रुग्णालयात अधिक क्षमतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘बीडीएस’ पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकरिता दंतवैद्य आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि ‘भारतीय दंत वैद्यकीय परिषद’ (डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया) यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ या पदवी अभ्यासक्रमासाठी अधिक विद्यार्थी प्रवेश करणे महाविद्यालयाला शक्य झाले आहे.

विद्यार्थ्यांची संख्या ६७ वरून ७५ झाली आहे. ‘भारतीय दंत वैद्यकीय परिषद’ (डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया) यांच्याकडूनही या मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वाढीव जागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीअंतर्गत २०१७ साली ६०-६७ आणि नंतर ६७-७५ विद्यार्थी संख्येतील वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. या वाढीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे. या विद्यार्थी क्षमतावाढ मान्यतेसाठी एकूण चार वर्षांचा कालावधी लागला आहे. या कालावधीत ‘भारतीय दंत वैद्यकीय परिषद’ व ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ (MUHS) यांच्यातर्फे आकस्मिक भेटी व पाहणी दौरे घेण्यात आले.

२०२५ साली ७५ विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या बॅचमधून उत्तीर्ण झाल्यानंतर आता मान्यता मिळाली आहे आणि भारत सरकारकडून मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

### ‘धारावी पुनर्विकासा’ला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का ?

‘‘मुंबईकर हो, समजून घ्या, यांनी ज्या कामासाठी ४ हजार, ५०० कोटींची निविदा दिली, मलाई खाल्ली आणि पळ काढला, तेच आता २ हजार, ३६८ कोटी कशाला खर्च करताय ? म्हणून ओरडत आहेत. मग त्यांनी देऊ केलेले ४ हजार, ५०० कोटी मोठे की, आजचे २ हजार, ३६८ कोटी ? ज्या ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’साठी देवनार येथील जागा दिली जाणार आहे, त्यातील एक इंचही जागा अदानीच्या नावावर होणार नाही. ‘धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास’ होताना मुंबई महापालिका, सरकार यांना महसूल मिळेल. अपात्र झोपडपट्टीवासीयांनाही घर मिळणार. मोकळी मैदाने, बगीचे, शाळा अशा सुविधा मुंबईकरांना मिळणार आहेत तरीसुद्धा या प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का ?’’ असा सवालही मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.

जाहीर सूचना
जनतेच्या माहितीकरिता याद्वारे सूचना देण्यात येते की, श्रीमती समुद्धी भगवान पाटील या श्री साई को-ऑप. हौ. सोसा. लि., पत्ता - भांडुप गाव, भांडुप (पूर्व), मुंबई - ४०००४२ च्या बोनाफाईड सदस्य होत्या आणि त्यांनी भाग प्रमाणपत्र क्र. १ अंतर्गत येणारे डिस्ट्रिक्ट्रीड क्र. एसएस-१ ते एसएस-५ (दोन्ही समाविष्ट) धारण केलेले रु. ०४/- प्रत्येकी किमतीचे पाच पूर्णतः भरणा केलेले समभाग धारण केले होते. श्रीमती समुद्धी भगवान पाटील यांचे दि. २२.०१.२०१० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे केवळ कायदेशीर वारस म्हणून खालील व्यक्ती आहेतः
(i) श्री. वैभव भगवान पाटील - मुलगा
(ii) श्री. कोरसुभ भगवान पाटील - मुलगा
त्यांचे पत्नी, श्री. भगवान बाळाराम पाटील यांचे दि. ०४.१०.२०२४ रोजी निधन झाले. वर उल्लेखिल्याव्यतिरिक्त त्यांचे कोणीही इतर कायदेशीर वारस नाहीत. मूळ भाग प्रमाणपत्र अनवधानाने गहाळ झाले किंवा हरवले आहे आणि ते अत्यंत प्रश्रमपूर्वक शोधूनही सापडत नाही आणि कांजुवर्मा १ रोड स्थलमध्ये दि. ०३.०३.२०२५ रोजी अ. क्र. २८२१८/२०२५ अन्वये पोलिस तक्रार दाखल केली आहे.
सर्व व्यक्ती, शासकीय प्राधिकरण, बँका/बँका, वित्तीय संस्था इ. यांचा सदर सदनिका किंवा तिच्या कोणत्याही भागावर गहाळपट, भेट, विक्री, ताबा, वारसा, भांडपट्टी, परवाना, धारणाधिकार, अदलाबदल, देखभाल, प्रभार, न्यास, करारनामा, हिस्सा, वहावट किंवा इतर कोणत्याही प्रकारे किंवा कोणताही दावा असल्यास त्याबाबत मिमन्स्वाक्षरीकारांना, त्यांच्या २०२, पुष्कराज को-ऑप हौ. सोसा. लि., नवंबर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई - ४०० ०८१ येथील कार्यालयामध्ये सदर जाहिरात प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत लेखी कळवावे, असे न केल्यास असा कोणताही दावा नाही असे समजले जाईल आणि जर असे काही असल्यास तो सोडून दिला किंवा त्याग केला असे समजण्यात येईल.
टिकाण: मुंबई दिनांक: १६ मे, २०२५
(वर्सना एम. ड्वीड) अॅडव्होकेट, उच्च न्यायालय

### ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ तातडीने राबवावा : मंत्री रामदास आठवले



**मुंबई, दि. १५** : प्रतिनिधी

‘‘हा पुनर्विकास प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा, जेणेकरून येथील नागरिकांचे पुनर्वसन लवकरात लवकर होईल,’’ अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धपूर्णिमेच्या निमित्ताने धारावीत आयोजित कार्यक्रमात केली. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील नागरिकांसाठी चांगल्या आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी प्रकल्पाचा वेग वाढवण्याचे आवाहन केले. ‘‘धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर इथे मराठी, हिंदी, तामिळ भाषिक आणि विविध धर्मीय लोक राहतात. सर्वनाच सन्मानपूर्वक आणि सुरक्षित घरे मिळायला हवीत,’’ असे आठवले म्हणाले. ‘पुनर्विकास प्रकल्पा’ला काही ठिकाणी विरोध होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, याचसोबत मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले की, ‘‘लोकशाहीत मतभेदाचा अधिकार असतो. पण, हे काम लोकांच्या हिताचे आहे. लोकशाहीत विरोध करणे योग्यच आहे. पण, धारावीत पुनर्विकास ही काळाची गरज आहे आणि तो लवकरात लवकर सुरू व्हावा, असे आमचे मत आहे,’’ असे ते म्हणाले.

### प्रकल्पात अडथळे आणणाऱ्यांवर कारवाई करा

‘‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त अडथळा आणणाऱ्या विरोधकांवर कारवाई करावी अशी मागणी धारावीतील समाजसेवक विकास रोकडे यांनी दिली. या पत्रात निवेदनाद्वारे विकास रोकडे यांनी मागणी केली की, धारावी विभागात ‘धारावी पुनर्वसन प्रकल्प’ सुरू झाला असून, काही राजकारणी व ठेकेदार लोक विकास कामात अडथळा आणण्याचे काम करत आहेत. हे लोक विकास कामाला अडथळा आणण्यासाठी धारावीच्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. हेच लोक ‘डीआरपी’च्या सर्वेक्षणात अडथळा आणत आहेत. या सर्वांची चौकशी करून कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे,’’ अशी मागणी विकास रोकडे यांनी पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.

<b>मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड</b> दुरावा मजला, वसीर स्टेशन बिल्डिंग, मुंबई-400020
<b>रिक्ति अधिसूचना संख्या: एमआरवीसी/ई/ईसीडी/8/2025</b> <b>दिनांक 14.05.2025</b>
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड येथे कंत्राटी पद्धतीने ‘‘एस्पीयुटिव (सिविल इन्फ्रस्ट्रक्चर) IDA E0/30000-120000 चे पद भरण्यासाठी अर्ज मागवित आहेत. मेाद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13.06.2025 आहे. अधिक माहितीसाठी, कृपया <a href="https://mrvc.indianrailways.gov.in">https://mrvc.indianrailways.gov.in</a> या वेबसाइटला भेट द्या. शुद्धीपत्र, जर असेल तर, फक्त वेबसाइटवर पोस्ट केले जाईल.
<b>ठाणे महानगरपालिका, ठाणे</b> <b>सार्वजनिक बांधकाम विभाग, निविदा सूचना</b> ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्र.क्र.०६ क मध्ये गटार व पायवाट करणेच्या कामाकरिता वीस कामांसाठी ई-टेंडरींग पद्धतीने निविदा मागवित आहे.ज्या कंत्राटदारांविरुद्ध शासकीय/निमशासकीय/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी शिस्तभंगाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने नोंदणी पत्र रद्द करण्याची कार्यवाही केली/सुरू आहे, अशा कंत्राटदारांना सदरच्या निविदा प्रक्रितेत भाग घेता येणार नाही. कामाची सविस्तर निविदा सूचना व प्रपत्र <a href="http://www.mahatenders.gov.in">www.mahatenders.gov.in</a> या अधिकृत संकेतस्थळावर दि. १६.०५.२०२५ ते दि. २३.०५.२०२५ रोजी १६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असतील. सत्र निविदा ई-टेंडरिंग पद्धतीने दि. २३.०५.२०२५ रोजी १६.०० पर्यंत स्विकारण्यात येतील. प्राप्त निविदा शक्य झाल्यास दि. २६.०५.२०२५ रोजी १६.०० वाजता उपस्थित निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील. ठामपा /पिआरओ /पिडब्ल्यूडी-लो.सा.प्र.स/२३३/२०२५-२६ दि: १५.०५.२०२५ सही/- Pls visit our official web-site <a href="http://www.thanecity.gov.in">www.thanecity.gov.in</a> <b>कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका, ठाणे</b>

<b>बृहन्मुंबई महानगरपालिका</b>	
<b>ई-निविदा सूचना</b>	
<b>एसीबी/एई (एम) /२२७/एसआर/जन दिनांक: १५.०५.२०२५</b>	
विभाग	सहा. अभियंता (देखभाल) ‘‘बी-प्रभाग’’
विषय	बी-प्रभागामधील बीट क्र २२४ येथे ए.ई. (देखभाल) विभागाच्या वापरासाठी १ नं. रोड रोलर भाड्याने घेणे
बोली सुरु दिनांक आणि वेळ	१५/०५/२०२५ रोजी स. ११.०० वा.
बोली समाप्ती दिनांक आणि वेळ	२१/०५/२०२५ रोजी सायं. ०४.०० वा.
संकेतस्थळ	<a href="http://portal.mcgm.gov.in">http://portal.mcgm.gov.in</a>
संपर्क अधिकाऱ्याचे नाव आणि क्रमांक	श्री. मराठे, उप अभियंता (देखभाल) बी प्रभाग नाव आणि क्रमांक: ८१६९४७५३५८
बोली क्र.	२०२५_एमसीबीएम_११८२७७८_१
ई-मेल	<a href="mailto:aemaint01.b@mcgm.gov.in">aemaint01.b@mcgm.gov.in</a>
सही/-	
पीआरओ/४२३/जाही/२०२५-२६	सहाय्यक आयुक्त, ‘‘बी’’ प्रभाग
<b>झाडे लावा, झाडे जगवा</b>	

# कोपरण लिमिटेड

सीआयएन: L24230MH1958PLC011078

पारिजात हाऊस, १०७६, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई - ४०० ०१८.

वेबसाईट: www.kopran.com, ईमेल आयडी: investors@kopran.com, दूर. क्र.: ०२२-४३६६११११

PARIJAT  
ENTERPRISES

दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षाकरिता एकत्रित लेखापरिव्रित वित्तीय निष्कर्षाचा सारांश

(रुपये लाखात)

तपशील	एकत्रित			
	३१.०३.२०२५ रोजी संपलेले त्रैमासिक (लेखापरिव्रित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष
कार्यातल एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७,२३६.३१	६२,१६०.४४	१८,६०८.१२	६१,४१९.१८
सर्वसाधारण उत्क्रामेमधून कालावधीकरिता कर्जपुर्त नका	१,५३१.१७	१,११४.८६	२,१५७.७२	६,७५४.४७
सर्वसाधारण उत्क्रामेमधून कालावधीकरिता कर्जपश्चात निव्वळ नका	१६७.७३	३,८१५.१९	१,६६२.०१	५,०१५.६२
कालावधीकरिता कर्जपश्चात एकूण सर्वसाधारण उत्पन्न	८६८.०१	३,७७९.७०	१,८६७.००	५,११६.२३
सम भाग मांडवळ (वर्सिनी मूल्य रु. १०/- प्रति भाग)	४,८२८.१६	४,८२८.१६	४,८२९.०६	४,८२९.०६
राखीव (‘‘सत बर्बातचा ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वावडात)		४७,००६.२३		४४,३०३.४४
प्रति भाग उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)				
मूळ:	२.०१	७.९९	३.८६	१०.७७
सौम्यीकृत:	२.०१	७.९९	३.८५	१०.५५

टीपः

- वरील विवरण हे रेखी (सुधी)बद्धता दाखिले आणि प्रकटीकरण आवश्यकता) निव्वळ, २०१५ च्या निव्वळ ३३ अन्वये रेटिंग एक्स्‌प्रेज्‌जन्डे दाखल करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाच्या विस्तृत प्राप्ताच्या सारांश आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे विस्तृत प्राप्ताच्या रेटिंग एक्स्‌प्रेज्‌जन्डे वेबसाईटवर ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) आणि कंपनीची वेबसाईट [www.kopran.com](http://www.kopran.com) वर उपलब्ध आहेत.
- उत्पन्न आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे विवरणपत्र कंपन्यांचे (भारतीया लेखा नकासे) निव्वळ, २०१५ च्या निव्वळ ३, कंपन्यांचे (भारतीया लेखा नकासे) (सुधारक), २०१६ आणि इतर लेखा तत्समते वावरावयाची कायदा करिता, २०१६ च्या कायदा १९३३ अन्वये वित्तिव भारतीया लेखा नकासे (आयकराकरी एएसओ) अद्युक्ताने बनविल्यात आहे आहे. यामध्ये अलवसष्ट विरलंदां आहेत.
- वरील एकत्रित वित्तीय निष्कर्ष लेखा समितीद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत आणि संपादन मंडळाद्वारे दि. १५ मे, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या व्याख्या समन्वये मंजूर करण्यात आले आणि कंपनीच्या वार्षिक लेखापरिव्रितवावडाद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत.
- मंडळाचे दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता ३०% म्हणजेच रु. १०/- प्रत्येकी रेशमी मुल्याच्या प्रत्येक इक्विटी समभागात रु. ३.०० एवढा लाभभागी वी शिकारत केली आहे, जी आगामी वार्षिक सर्वसाधारण समन्वये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे.

टिकाप: मुंबई

दिनांक: १५ मे, २०२५

कोपरण लिमिटेडकरिता  
सुर्देद सोमगणी  
कार्यकारी उपाध्यक्ष  
बीआयएन: ००६००८०६